

January 13, 2021

The Secretary,
Listing Department,
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400001 Scrip Code: 531642 The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C-1 Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai – 400051 Scrip Symbol: MARICO

Sub.: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Regulations, please find enclosed Notice of the Board meeting scheduled to be held on **Wednesday**, **January 27**, **2021**, published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) today i.e. January 13, 2021.

Kindly take the above on record.

Thank you.

Yours faithfully,

For Marico Limited

Hemangi Ghag Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

www.marico.com

TaMo stock rides to 27-mth high as JLR, domestic sales pick pace

Mumbai, 12 January

hares of Tata Motors, which surged 8 per cent on Tuesday, and gained more than 30 per cent in the past eight trading sessions, are now at a 27-month high.

A sequential improvement in Jaguar Land Rover (JLR) sales across key markets like China, revival in domestic commercial vehicle business, and steady growth in India's passenger car sales, coupled with the management's focus on free cash flow generation and balance sheet deleveraging, have lifted investor sentiment.

JLR, on Monday evening, released its 2020 sales figures, which indicate strong demand in China (about 20 per cent of overall volumes) as well as signs of continued recovery in most other regions on a sequential basis.

"Retail sales for the quarter ended December 2020 were 128,469 vehicles, 13.1 per cent higher than the 113,569 vehicles sold in the preceding quarter, but down 9 per cent in the same period last year," said JLR in a statement.

The management said JLR's performance in China — the region least impacted by the Covid-19 pandemic in the most recent quarter — has been particularly encouraging, with sales there growing 20.2 per cent sequentially and

19.1 per cent year-on-year (YoY). Retail sales in other markets also continued to recover and were up significantly over the previous quarter in North America (up 31.7 per cent), rest of the world (up 26.6 per cent), and Europe (up 20.5 per cent). However, in these markets, retail sales were still 9-20 per cent lower on a YoY basis and

remained below pre-Covid-19 levels. Strengthening global demand is



LONG DRIVE

sales, said analysts.

a recent report.

Tata Motors
 S&P BSE Sensex

Jan 12,'21

"Commercial vehicles could benefit

from a long overdue replacement cycle,

higher industrial output, and gradual

resurgence in infrastructure spending

After an anticipated fall of 11 per cent

in 2020-21 (FY21), we expect volumes to

witness 18 per cent compound annual

growth rate between FY21 and 2022-23

FY23)," said brokerage firm Emkay in

it could accelerate sales further for the

strategy in the passenger vehicle (PV)

industry, including Tata Motors.

If the scrappage policy is introduced,

The company has also revamped its

SALES IN TOP GEAR

Volumes for	JLR	% chg YoY	Standalone*	% chg YoY	— Tata M
Q1FY20	128,615	-12	137,475	-22	
Q2FY20	128,953	-1	105,031	-45	Base
Q3FY20	141,222	1	129,381	-25	=100
Q4FY20	109,869	-31	101,490	-47	M
Q1FY21	74,067	-42	25,047	-82	
Q2FY21	113,569	-12	110,379	5	-
Q3FY21	128,469	-9	150,958	17	1 1 /20
* represents	India busines	s	Source:	Company	Jan 1,'20

domestic outlook for the company's core commercial vehicle segment, where Tata Motors is the leader.

Commercial vehicle sales have witnessed one of the worst-ever slowdowns in the past two decades, given the introduction of revised axle norms in 2018 and sluggish economic growth hurting overall industry volumes. The outbreak of the novel coronavirus and the subsequent lockdown in the first half of the ongoing financial year only made matters worse

However, a revival in the sales of light commercial vehicles and pick-up in construction activity after the easing of lockdown curbs, is seen aiding the likely to be supplemented by improving cyclical recovery in commercial vehicle (Ebitda)-positive in the September 2020 quarter, aided by higher volumes and market-share gains. Analysts remain confident of a sus-

tained growth in PV volumes, driven by the company's focus on new launches in the high-growth sport utility vehicle (SUV) segment, such as compact/midsized SUVs, improving dealer profitability, and aggressive marketing initiatives.

'In PVs. the Harrier, Altroz, and the Nexon are gaining strong traction. A itable and the company has focused on retail sales, rural penetration, and 20 key urban micro-markets to drive analyst at Nomura, in a recent note.

A key overhang for the stock in recent years has been growth slowdown and high debt. As volumes are seen recovering, aided by an improving demand outlook, the focus now shifts to free cash flow generation and balance

Free cash flow indicates the surplus left after accounting for operating expenses (excluding interest costs) and

CLSA forecasts free cash flow of £2 billion for JLR and ₹4,700 crore in India operations during FY21-23, which should help pare its consolidated net debt from ₹48.700 crore in 2019-20, or FY20 (net debt/Ebitda of 2x) to ₹33,300 crore by FY23 (0.7x).

of its revenues from Europe and the UK as of FY20, according to Bloomberg data. While the Brexit deal is a positive, any potential disruption in volumes due to the second wave of Covid cannot be ruled out and may be viewed negative. Further, the success of new launches segment, with the loss-making unit and currency/commodity prices are turning earnings before interest, tax, other key monitorables for the stock.

majority of the dealers have turned profdemand," said Kapil Singh, research

sheet deleveraging, say analysts.

capital expenditure needs of a company.

Tata Motors earned over 30 per cent

The Securities Appellate Tribunal (SAT) has set aside a Sebi order to impose ₹10 lakh fine each on SBI, Bank of Baroda, and LIC in UTI AMC's stake dilution case. Sebi had in August levied the fine on

Purchase term insurance early, diversify coverage

Online insurance marketplace PolicyX has launched the country's first indices on term and health insurance, based on prices from leading insurers. These indices will allow buyers to observe trends in premium rates. A closer look at the data in these indices reveals insights that buyers can use to make informed decisions.

Higher sum assured fetches a discount

The increase in term premium rates is not linear. As the sum assured increases. insurers offer a discount. This is why the premium for a ₹1 crore sum assured is less than 2x the premium for a ₹50 lakh sum assured (see table). Should you then go for one large policy or two smaller ones? Some people buy multiple policies as a hedge against a claim being denied. But experts say the probability of their claim being rejected is low if they are honest with disclosures. So, you may buy one large policy and enjoy the discount. However, it is a good idea to diversify term covers based on maturity. Let one policy terminate on retirement. The other one can extend to the maximum possible tenure. Once you have retired, your human life

value anyway goes down, so you need a smaller cover. So, buy two policies if you are willing to pay a higher premium, Mrin Agarwal. financial educator, and director, Finsafe India, says, "If the difference in premium is not high, it's better to diversify.

Delay means higher cost

According to the index, the average term premium increases exponentially with age. The average premium is 85 per cent higher for a 55-year-old than a 45-yearold; 70 per cent higher for a 45-year-old than a 35-year-old; and 45 per cent higher for a 35-year-old than a 25-year-old. A 55year-old pays four times what a 25-year-old pays. Naval Goel, chief executive officer (CEO) and founder, PolicyX says, "Enter a term plan early and lock in the premium." Your insurance needs can change with the life stage. Goel adds, "Evaluate your insurance needs every five years, but start early."

Smokers pay steep premiums

Smokers should be prepared to shell out much higher premiums. On an average. across age groups, a male smoker pays 57 per cent more than a non-smoker while a



ENJOY A DISCOUNT ON HIGHER SUM ASSURED

		Premium (₹)					
Age	9	Sum assured ₹50 lakh	Sum assured ₹1 crore				
2	5	5,844	9,767				
3	5	8,099	14,224				
4	5	13,560	24,472				
5	5	23,393	43,957				
Ave	rage	11,665	21,070				

These are average term insurance premiums offered by top 10 companies (for a non-smoker male)

female smoker pays 55 per cent more. The increase in premium is higher for smokers in higher age bands. Agarwal says, "Smokers get the worst deal in insurance as they carry high risk. But be honest about smoking while filling the proposal form. Failure to disclose correctly could jeopardise your dependants' financial lives."

Health premium rises sharply at higher age

Premiums increase rapidly with age as both the frequency and severity of ailments rise. From age 26 to 36, the average rise in health premium is a nominal 14.6 per cent. But it rises 60.7 per cent from age 46 to 56. Customers in higher age brackets need to prepare themselves for steep hikes. Even in health insurance, buy early. M. Barve, founder, MB Wealth Financial Solutions, says, "If you get a lifestyle ailment, getting a health cover will become difficult." By buying at a young age, you avoid loading of premium and the risk of your proposal being rejected. Family floater health plans are more economical than individual policies. The premium increases by only a small amount when children are added. Goel adds, "But, buy a separate policy for elderly parents.'

Trust MF launches maiden new fund offering

Trust MF has announced the launch of its maiden NFO, Trust MF Banking & PSU Debt Fund, an open-ended scheme predominantly investing in debt instruments of banks. PSUs, public financial institutions and municipal

bonds. It will remain open for subscription from January 15-27, and be managed by Anand Nevatia along with Sandeep Bagla, CEO of Trust AMC. It will follow a structured approach. backed by the "LimitedACTIV" methodology, with the

objective of delivering consistent risk-adjusted returns. This method will aid in defining a high-quality investible universe of issuers. It will create a model portfolio with broad-based weights on the outstanding. BS REPORTER

UTI MF case: SAT stays Sebi order

reduce their stakes to below 10 per cent in UTI AMC within the stipulated timeline. They were required to bring down their stake to 10 per cent each by March 2019. They were holding an 18.24 per cent stake each in

CLARIANT CHEMICALS (INDIA) LIMITED CIN: L24110MH1956PLC010806 Regd. Office : Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708

Phone: (+91) 22 7125 1000 ; E-mail: investor.relations_India@clariant.com Website: www.clariant.com NOTICE

Pursuant to Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021, inter alia, to consider and take on record the unaudited financial results for the 3rd quarter ended December 31, 2020. Further details of this implementation are also available on Company's

website (www.clariant.com) and on the website of NSE (www.nseindia.com) & BSE (www.bseindia.com). For Clariant Chemicals (India) Limited

Date: January 11, 2021

Place : Mumbai

Company Secretary

Date: - 08/01/2021

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) **Before the Competent Authority** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/50/2021 Date: - 08/01/202 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice **Deemed Conveyance Application No. 05 of 2021**

Sajjangad Co-operative Housing Society Limited, V-3, Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali (East), Mumbai - 400 066. ---- Applicant Versus 1. M/s. Vinsur Development Corporation (Last Known Address) 120, Jasud Bhavan, Road No. 24A, Sion (West), Mumbai 400 022. 2. Mrs. Jayaben D. Kania (Last Known Address) Vasvani Mansion, 120, Dinshaw Vaccha Road, Mumbai Jayabeh D. Kania (Last Known Address) vasvani Manston, 120, Dinshaw vaccha Road, Mumbai - 400 020, 3. Mr. Manilal Shreepati Chauhan (Last Known Address) CTS No. 2303, Village Dahisar, Ashokvan, Shiv Vallab Road, Borivali (East), Mumbai - 400 066, 4. Mr. Jaisukhlal Govindji Shah, (Last Known Address) Grant Paradi Apartment, "C" Building, 9th August Kranti Marg, Cumbala Hill, Mumbai - 400 036, 5. Mr. Babulal Khimji Shah (Last Known Address) CTS No. 2303, Village Dahisar, Ashokvan, Shiv Vallab Road, Borivali (East), Mumbai - 400 066, 6. Mr. Surendraa Jaisukhlal Shah, 7. Mr. Ajit Jaisukhlal Shah, Heirs of Shri Jaisukhlal Govindji Shah (Deceased) (Last Known Address) Grant Paradi Apartment, "C" Building, 9 August Kranti Marg, Cumbala Hill, Mumbai - 400 036, 8. Shri J. G. Shah, (Last Known Address) CTS No. 2334/A. 2334/3 Village Dahisar, Ashokvan, Shiv Vallab Road, Borivali (East), Mumbai - 400 066. New Horizon Developers. (Last Known Address) Flat No. 108, 1st Floor, Kamla Space, Near Kheera Nagar, S.V.Road, Santacruz (West), Mumbai - 400 054, 10. Ashary CHS Ltd., Bldg No. Nicera Nagar, S. V. Koad, Santacruz (West), Mumbai - 400 054, 10. Asnary CHS Ltd., Bidg No. V1, 11. Sagargad CHS Ltd. Bldg No. V2, 12.Raigadh CHS Ltd. Bldg No. V4, 13. Swarup Bhavan CHS Ltd. Bldg No. V5, 14. Purandar CHS Ltd. Bldg No. V6, 15. Panhalgadh CHS Ltd. Bldg No. V7, 16. Lohagadh CHS Ltd. Bldg No. V8, 17. Pratapgad CHS Ltd. Bldg No. V9,10,11, 18. Rajgadh CHS Ltd. Bldg No. V12-13, 19. Shivneri CHS Ltd. Bldg No. V14-15, 20. Suvarnadurg CHS Ltd. Bldg No. V16-18, 21 Sinhagadh CHS Ltd. Bldg No. V19, 22. Vishalgad CHS Ltd. Bldg No. V20, 23. Saisagar CHS Ltd. Bldg No. V21, 24. Seven Seas CHS Ltd. Bldg No. V21, 24. Seven Seas CHS Ltd. Bldg No. V21, 24. Seven Seas CHS Ltd. September CHS Ltd. 28 Bull Ball Ltd., 25. Pushpagandha CHS Ltd., 26. Bakul CHS Ltd., 27. Gulmohar CHS Ltd., 28. Bull Bell CHS Ltd., 29. Prajakta CHS Ltd., 30. Nishigandha CHS Ltd., 31. Shanti Shree CHS Ltd., 32. Sonchafa CHS Ltd., 33. Cosmos CHS Ltd., 34. Sunrise CHS Ltd., 35. Pankaj CHS Ltd., 36. New vanshree CHS Ltd., 37. Kalyani Kendra Building CHS Ltd., 38. Shiv Darshan CHS Ltd., 39. Bhuvangiri CHS Ltd., 40. Dhavalgiri CHS Ltd., 41. Shiv Kankan CHS Ltd., 42. Swarup CHS Ltd., 43. Ashok Villa CHS Ltd. (Last Known Address) Sr. No. 10 to 43 having address at Ashokvan, Shiv Vallab Road,Borivali (East), Mumbai - 400 066Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of	Description of the Property, :-							
CTS No. S	Survey No.	Hissa No.	Claimed Area					
2303, 2301/3, 2301/A, 2301/C, 2334/A, 2334/B, 2334/3 (Village - Dahisar)	195, 196	1	The land bearing Survey No.195, Hissa No.1, Survey No. 196, Hissa No. 1 Corresponding CTS No. 2303 admeasuring 643.59 square meters and proportionate undivided share in R,G. and Internal Road out of all common layout of bearing CTS Nos. 2303, 2301/3, 2301/A, 2301/C, 2334/A, 2334/B, 2334/3 out of total admeasuring area 52185.30 square meters of Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with building V-3 of Ground plus Four upper floors having 20 flats known as "Sajjangad" belongs to Sajjangad Co-operative Housing Society Ltd. Situated at asholcvan, shiv-vallabh road, Borivali (East) Mumbai - 400 066.					

The hearing in the above case has been fixed on 29 /01 /2021 at 2.00 p.m. before District Deputy Registrar, Co-Operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op. Bank Building, 2nd Floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400 028. Sd/-



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

the three firms for failing to the fund house.

M/s. NOYYAL COIR CLUSTER No.10/1, Chennimalai Road, Vellode, Erode- 638112

Tender Notice No. TN/NYL/ELE/01/2020-21 dt. 13.01.2021 For and on behalf of M/s. Noyyal Coir Cluster, sealed tenders are invited from reputed manufacturers / authorize dealers / Contractors for the supply of goods and services for Erode-Tiruppur Coir Cluster on turnkey basis unde the 'Scheme for developing coir clusters in Tamilnadu' he tender comprises of 5 packages, as follows

Package	Name of Work	EMD
	Supply, erection and commissioning of 100 Ton Weighbridge	Rs.5,000/-
Ш	Supply, erection and commissioning of 4 Nos. of 4 Head spooling machine	Rs.5,000/-
III	Supply, erection and commissioning of 500 KVA Transformer, External electrification works	Rs.15,000/-
IV	Internal Electrification works	Rs.10,000/-
V	Plumbing works for the complete unit	Rs.10,000/-
EMD in the	form of Demand Draft drawn in favour of "Noyyal Coir Cluster TR Hard Intervention", pays	able at Erode.

the tender Schedule can be downloaded at free of cost from the website www.tenders.tn.gov.in

www.itcot.com upto 5.00 PM on 28.01.2021.

The last date for submission of tenders is upto 2.00 PM on 29.01.2021 and the same will be opened on the day at 3.00 PM. The tender document shall be submitted at the District Industries Centre (DIC), Chennimalai DIPR/206/Tender/2021

DEMAND.NOTICE Jonder Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise o some some security of the said Act, or an advanced to full. He for the said Act and the said Act and the said Act and the said Act and the said Act alling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Deman Votice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to any within 6d lays from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under: Jame of the Borrower (s) (Guarantor (s)) Benand Notice Date and Amount Bescription of secured asset (immovable property) Mr. Sandeev Pasart Jondhale. Benand Notice Date and Amount Bescription of secured asset (immovable property) Mr. Sandeev Pasart Jondhale. Benand Notice Date and Amount Bescription of secured asset (immovable property) Mr. Sandeev Pasart Jondhale. Benand Notice Date and Amount with a sharing is and eap Jondhale, Mrs. Sandeep Jondhale (Prospect No.834704) One Hundred Thirty Six Only) One Hundred Thirty Six Only) One Hundred Six One Hundred Six Only One Hundred Six Only One Hundred Six One Hundred Six One Hundred Six Only One Hundred Six One Hundred Six Only One Hundred Six One Hundred

YOUR

MARICO LIMITED CIN: L15140MH1988PLC049208

Regd Off.: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 Tel No. 022-6648 0480: Fax: 022-2650 0159 Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Regulations"), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, January 27, 2021**, through audio-visus means, to *inter-alia*, consider the Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended December 31, 2020, along with the Limited Review Report of the Auditors for the corresponding period;

For further details, kindly visit: nttp://marico.com/india/investors/documentation;

BSE- http://www.bseindia.com/ and

The National Stock Exchange of India Limited- https://beta.nseindia.com/

Date : January 12, 2021 Company Secretary & Compliance Office

(Reį	SCHEDULE II - FORM B PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016)								
	FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF K. K. WELDING LIMITED								
SI. No	Particulars	Details							
1	Name of Corporate Debtor	K.K.Welding Limited							
2	Date of incorporation of Corporate Debtor	29th Nov 2001							
3	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai Registration Number – 134080							
4	Corporate Identity Number / Limited Liability Identity Number of	CIN: U29380MH2001PLC134080							

	R. R. WELDING LIMITED						
SI. No	Particulars	Details					
1	Name of Corporate Debtor	K.K.Welding Limited					
2	Date of incorporation of Corporate Debtor	29th Nov 2001					
3	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai Registration Number – 134080					
4	Corporate Identity Number / Limited Liability Identity Number of Corporate Debtor	CIN: U29380MH2001PLC134080					
5	Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	Registered Office: 128,Narayan Dhuru Street, Micro House,Ground Floor,Mumbai – 400003					
6	Date of closure of Insolvency Resolution Process	7th January 2021 (Order date) 12th January 2021 (Order receipt date)					
7	Liquidation commencement date of Corporate Debtor	12th January 2021					
8	Name and registration number of the Insolvency Professional acting as Liquidator	Name: Jayanti Lal Jain IBBI Registration No: IBBI/IPA-001/IP-P-01792/2019-20/12845					
9	Address and e-mail of the Liquidator, as registered with the Board.	Address: 708, Raheja Centre,7th Floor, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra. Email: jljain.ip@gmail.com;					
10	Address and e-mall to be used for correspondence with the Liquidator	Address: C/o,Headway Resolution and Insolvency Services Pvt. Ltd., 708, Raheja Centre, 7th Floor, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra. Email: liqkkw@gmail.com;					
-11	Last Date for submission of claims	11th February 2021					

Notice is hereby given that the National Company Law Tribunal (Mumbai Bench) has ordered the commencement of liquidation of K.K.Welding Limitedon 7th January 2021(copy of the order eceived on 12th January 2021).

The stakeholders of K.K.Welding Limitedare hereby called upon to submit their claims with proof on or before 11th February 2021, to the liquidator at the address mentioned against item No. 10. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means ubmission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 13th January 2021 Place - Mumbai

IBBI/IPA-001/IP-P-01792/2019-20/12845 Liquidator for K. K. Welding Limited

M.P. HOUSING & INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD

NOTICE INVITING E-TENDER (1st call) Online Percentage rate bid are invited for the following work from registered contractors of repute & having GST Reg No. & fulfilling registration criteria.

repute & na	epute & flaving GST Reg No. & fullilling registration criteria.							
SI. Tender No. No.	Name of work	Probable Amount of Contract/EMD/ Cost of form	Completion Period (Months)	Date of Submission of Bid	Date of Opening of Tenders			
1. 2021_ MPHIDB_ 122916/ TENDER (1st_call	AT ADDL. WORLD BANK COLONY,	249.12 lacs Rs. 2,50,000/- Rs. 17,700/- (i/c GST)	12 months including rainy season	15.01.2021 10:30 A.M. to 11.02.2021 17:30 Hrs.	Envelope A 12.02.2021, 17:30 Hrs. Envelope B 15.02.2021, 17:30 Hrs. Envelope C 18.02.2021, 17:30 Hrs.			

1. Interested bidders can view the detailed NIT on website www.mphousing.in and http://mptenders.gov.in 2. The bid document(s) can be purchased online from 15.01.2021 at 10:30 A.M. to 10.02.2021 at 17:30 Hrs. 3. Amendments to NIT, if any would be published on website only, and not in Newspapers. 4. Financial bid shall be opened on 18.02.2021 at 17:30 Hrs at the office of Executive Engineer Division Ujjain.

EXECUTIVE ENGINEER Visit us: www.mphousing.in /mphidb Division Uijain E-mail: eednhbujn@mp.gov.in ☑/mphidb M.P. Madhvam/99548/2021 Mob.: 98273-90576, Ph. No.: 0734-2511286






BEYOND THE 'VIRTUAL MBA'

J Somaiya Institute of Management recently organised 'Industry Peek', a one-day beyond the 'Virtual MBA'. For the first time, and the keynote speakers comprised of Mr Brajesh Bolia to the eminent speakers. the institute's alumni - Mr BhavenSheth, Senior Leader - strategy, insights, and analytics at Mondelez International and Mr Sanjay Jaiswal, MD at Airox Technologies Pvt. Ltd. The event was moderated by Prof Mr Brajesh Bolia.

The theme for the event was 'New Outbreaks, New Opportunities: Acing the Virtual MBA', to address the unpredictable

event assisted in ways to champion the event aimed at providing knowledge and hardships along with achieving a clear awareness to students on how to progress mindset and approach. It consisted of a panel discussion followed by a Q&A session it was conducted online via Zoom platform, and ended with a vote of thanks by Prof

situation of work and study from home. The



स्टेट बैंक ऑफ इंडिया

कञ्जा सूचना (नियम ८ (१) महा) (स्थावर मिळकर्ती करिता) ज्याअथा सम्मस्वाभराकारामा स्टर वक आफ हाडयाच्या प्राध्कृत आधकारा या मारयाम ऑफ सिलयुरिटायद्मेशन अँड रिकन्स्ट्रलशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् औड ए-फोर्समेट ऑफ सिनयुरिटी हटरेस्ट ॲन्ट, २००२ अन्वयं आणि कलम १३(१२) सहवाचता सिनयुरिटी हटरेस्ट (ए-फोर्समेट) रूत्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील, नमूद तक्तयातील तारखेस रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या।

तारखेपासून ६० दिवसात करण्यास सागितले होते. रकमेची प्रातफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, जिम्मस्व ।अरीकारामी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीच । सांकेतिक कञ्जा त्यामा सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरिटायद्रोशन (एम्फोर्समेट) रूस, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून ७ जानेवारी, २०२१ रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिञ्कतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बैंक ऑफ इंडिया,

यास खाली दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वैळेच्या संदर्भात ऑक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष चेथून घेतले जात आहे.

कर्जदारीचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचना तारीख आणि थकबाकी रक्कम
श्री. शिवाजी चद्रकात मोरे आणि सौ. भाष्यश्री शिवाजी मोरे(कर्ज क. २७४६४४१ ३८५८, २७४६४६२५९७, २७४६५४९०३ ६८)	फ्लॅट क्र. ६०५, ६वा मजला, ई विंग, मेफ्त कृष्णा इस्टेट दुवे बाग रोड, गाव-कुळगाव, स्ट्रेपाडा, बदलाम्, पश्चिम, तालुका- अबरनाथ, जिल्हा ठाणे - ४२१५०३	र०.०१.र०र० आणि ६. र७,९४,४०५/- च्यासह पुढील व्याज आणि इतर प्रभार इ.
दिनांका : ०८.०१.२०२	8	प्राधिकृत अधिकारी

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/डोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआस्टीचा सूचना फलक विक्री उद्योषणा

वसुली अधिकारी-। यांचे का यांलय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाना मार्केट, कुलाना, मुंबई.

ठिकाण : मुंबई

दिनांका : ११.०१.२०२१ आर. पी. क्र. १५१/२०१८ क्षिक्तव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बैंक ॲण्ड फावन क्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आबकर अधिनिबम, १९६१ च्या

दुसऱ्या परिशिष्टाच्या निषम ३८,५१(१) अन्ययं विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखा.).... प्रमाणपत्र थास्क).... (मूळ अर्जदार)

मे. बाबनर इम्प्रेक्स लि. आणि अन्य प्रका−१: मे. ब्राधन१ इम्पेक्स लि. , पब्लिक लिमिटेड कंपनी, वि वे नॉट्रणीकृत कार्यालय आहे २१७ ऑर्निट इंडस्ट्रियल इस्टेट, माईडस्पेस, टेंबंट शोरूमसमोर, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४. प्रक – २: थी. मलाय चंद्र किस्वासम राहणार ३०२, थी गवानन अपार्टमेंट, विवोळी, मालाङ (पश्विम), मुंबई- ४०००६४.

प्रका- ३: थी. पंकव आर. यादव, राहणार, २३/८०४. एव्हरशाईन मिलेनियम परेडाईब , ठाकूर व्हिलेब , कांद्रिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१

प्रक-४: थी. शशांक आर. गोखले, रहणार, २०२, क्रिस्मा एन्क्लेव्ह, धरमदास रोड, बोस्विली (पश्विम), मुंबई ४०००९२.

प्रक-५: में. संघवी लॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि., प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जिवे नींद्रणीकृत कार्यालय आहे, ९८/२, के. आर. म्हात्रे मार्ग, स्टेशन रोड, रे रोड (पश्चिम), मुंबई- ४०००१० आणि हा सुध्दा पता संघवी स्क्रेअर, एम. बी. रोड, जैंक ऑफ जडोदासमोर, घाटकोपर (पश्विम), मुंजई ४०००९२. ्याअर्थी सत्याननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुत्ती त्यायाधिकरण क. ॥, युंक्ह यांनी प्रमाणपप्र

ज्ञणकोकडून ठ्याजासह ह. ९,४१,८३,६१४.०० च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क. ९७४ सन २०१६ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूम क्षमाणे क. २०,३४,३४,२४२.८९ वी रतकम पुढील न्याज, खर्च आणि प्रभारासह एकप्रित वसुलीयोच आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकम्यावे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. २०,३४,३४,२४२.८९ (रुपये बावीस कोटी चौतीसलाख चौतीस हजार दोनशे बेचाळीस आणि पैसे एकोणनव्यद मात्र) सह दंड आणि वसुली आणि/किंवा प्रदानाफर्यतः अर्ज दाखलः झाल्याची तारीखः मृत्रणजेच ०५.०४.२०१६ पासून मासिकः आधारे १६.६५% दसने पुढील ख्याज ही स्वक्रम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसत्यास, सदर मिळकत ११.०१.१०११ रोजी द्. १.०० ते द्. ३.०० दरम्यान (आवश्यक असत्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केत्यांस आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली वाईल आणि बोली में. ई-प्रोक्युअस्पेंट टेक्नॉलॉबिस लि., ज्यांवा पता बी -७०४, वॉल स्ट्रीट-॥, ओरिएंट क्लबसमोर, गुजरात कॉलेजजबळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद ३८०००६, गुजरात, (भारत), फोन क्र. ८७९-४०२७० ५९४/५९६/५९८/५६८/५७७ बांची वेबसाईट https://drt.auctiontiger.net मार्फत "ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली" मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती: श्री. विजय शेट्टी (मोबाईल +९१ ९६१९००२४३१) आणि श्री. तिलक मराठा (मोबाईल +९१ ६३५१८९६८३२).

पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. सुशील कुमार बेहरा, बीफ मॅनेजर, मोबाईल क्र. ८३३५०७२९००.

खालील परिशिष्टात वर्णन केत्य घ्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विकी आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावें, जो पर्यंत ते सुनिश्वित केले आहेत, ते प्रत्येक संवासमोर

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलोत्या संवांमधील विकीसाठीमिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिरुयाच्या विक्रीतृन रोकड झालेत्या रकमेतृन देणे भागले तर, उर्वीस्त बाबतीत विक्री ताबडतोब थांत्रवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकनाकी, व्याज, खर्च [विकीच्या खर्वासह) कोणत्यही संवाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, ज्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केत्यावे पुरावे सादर केले तरती विक्री देखील थांनविष्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्ष्मणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकगार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिसिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतवे नियम आणि खालील शतींच्या अधीन होईल

जोडलेत्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोतम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्योषणेमधील कोणत्याही त्रृटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार

उत्तर देण्यास बांधील नसतील. १. ज्या खाली मिळकत विकली जागार नाही ती राखीव किमत रु. ७,०७,९४,०००/ – (रुपये सात

कोटी सात लाख चीऱ्याण्णय तजार मात्र). २. ज्या रकमेने जोली वाढवायवी ती क.१,००,०००/- (कपबे एक लगर्ख मात्र). जोलीच्या

रकमेवरून किंवा नोलीद्रारांबरून कोणताही बाद याला तर संव पुन्हा विक्रीस ठेवला वाईल. . सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संवाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीक्र राज्या मजीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सख्ळ दिसते आहे की, देऊ केलेली

किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकाराय वी/स्वीकाराय वी. ४. तम म. जनतेकडून याद्वारे सदर ई -लिलाबात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्त वासह

इअर रक्त्य क. ७१,००,०००/ - (कपबे एकाहतर लाख मात्र) ही आरटीवीएस/एनईएकटीने मुंबई येथे देव प्रमाणपप्रधारक बैंकेच्या खाते का. ६१५४००१३२०१००६, बैंका ऑफ बडोदा, स्ट्रेस्ड ॲसेट्स् मॅनेजमेंट ब्रांच , मुंबई. आबएफएससी कोड नं. BARBOSAMMUM येथे जगा करावी. ऑक्ताईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायछती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करन्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव चेगचेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०९.०२.२०२१ रोजी सं. ४.३० पर्यतः. मिळकर्तीचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ०५.०२.२०२१ रोजी दु. २.०० ते सं. ४.०० मध्ये करता येईल.

. पॅन कार्ड, पता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क. वी प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती वमा केली पाहिजे, कम्र केली तर जोली फेटाळली जाईल. कंपनीच्या जाजतीत कंपनीच्या संवालक मंडळ सदस्यांनी पारित केलेत्या ठरावावी प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीन्व/मुखत्य प्रपणावी पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्यावी पावती/प्रती पोव सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बैंकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोबले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉमी ०९.०२.२०२१ रोजी द्. ४.३० फर्बत वस्त्वी अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबई बांचेकडे सद्दर करावी.

यशस्त्री बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रूपमेची १५% रक्कम पुढील

दिवशी सं. ४.३० पर्वत वरील परिच्छेद ४ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल. . खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेवी ७५% ठर्व स्ति रक्षम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ क्या दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहित्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेत्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यक्तिरिक्त, खरेदीदारांना रिवस्ट्रार, डीआस्टी-॥, मुंबईच्या नामातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रक्रमेपेक्षा जास्त १% दशने व रु. १,०००/ - पर्वत २% दशने वसूली अधिकारी-।, डीआस्टी-॥ बांच्याकडे पाउंडेज फी देखील बमा कराही लागेल.

विहित मुद्रतीत प्रदानात कस्र केत्यास, विकी खर्व जाजूला केत्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटत्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कस्रदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमें स विकली वाईल त्यातील कोणत्याही हिररयामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची क्याने उद्योषणा जारी करून मिळकतीची पुनर्विकी केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली बाईल ती किंमत यामध्ये। फरक असत्यास तो भक्त देणे क्थनकारक आहे.

लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. वा परतावा केवळ संबंधित बैकेकडून अशा बोलीदारांनी कळवलेत्या खाते क्रमांकातव केला बाईल.

मिळक्त "जसे आहे जेथे आहे तत्वाने" आणि "जे आहे जसे आहे तत्वाने" विकली जर्हत. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेत्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा पेटाळणे किंवा कोणत्याही समयी तिलाव पुढे ढकलण्यावे अधिकार निम्नस्वाक्षकारंनी राख्न ठेवलेले आहेत

संव क्रा.	जेथे मिळकात कस्स्वार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकातीचे वर्णन	मिळकत किया तिन्या कोणत्याही हिश्श्यायर निर्धारित महसूल	मिळकत ज्यास बांधील आहे अशा अन्य कोणत्याही भारांचे तपशील	मिळकातीयर करण्यात आलेले कोणतेही दाये आणि त्यांच्या स्यरुप य मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपशील
3	5	3	¥	ч
₹.	बंक ऑफ बडोदासमोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई- ४०००८६ येथील संघवी स्केअर मधील मोजमापित साधारण ३४५० वी. फ्. चटई क्षेत्र, ६०या मजत्यालील युनिट क्र. ६०१ आणि ६०२.	उपल रु ध नाही	गहाण मिळकरा	उपलब्ध नाही

सुजीत कुमार

वसूली अधिकारी-।, डीआस्टी-॥, मुंबई

माझ्या हस्ते आणि शिकक्याने सदर ११ जानेवारी, २०२० रोजी दिले.

epaper freepressjournal in

(नेम्युत्येशन १५ (१)(ए) पडा) कर्ज वसुली न्यायाधिकरण, पुंबई (डीआस्टी ३)

१ ला भजला, एमटीएनएल टेलिफोन एकस्चेज बिन्द्रिंग, सेक्टर ३०ए, बाशी, नवी मुंबई- ४०० ७०३ खटला क. ओए/७१३/२०१९ अंक्टच्या कुलम १९ च्या उपकुलम (४) सङ्ग्राचता कर्ज बसुली न्यायाधिकरण(प्रकीया) नियमावली. १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) अन्वये समन्स

> बैंक आंफ बढोड़ा ववलु यादव

१) वयलु याद्य

डी/डब्ल्यु/एस/ओ- ओमप्रकाण

युनिट क. २९, जिञ्चाला पाडा, आरे मिरक कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६५. २) में . अजयाराज रिअल्टर्स प्रा. लि.

शांप क. २, शालीभद्रा टांबर्स क. २, काशिमिस मिस भाईदर रोड, मिस रोड, वाणे, महाराष्ट्र-४०२२०४.

ज्याअवॉ, क्वेल वपूर ओ. ए./७१३/२०११ वापदार पीठासिव अधिकाऱ्यासकोर १५.०५.२०११ रोजी स्**चेय**द्ध वेला होता.

ज्याअवीं, नामदार न्यायाधिकरणाने कृमाकत होऊन रू. १२२३१७०/- च्या कर्जाच्या वसुलीसाखे तुमच्याकिरद्ध दाखल केलेल्या अंक्टच्या कलम १९(४) अतर्गत सदर अर्जाक (ओ.ए.) समस/सूचना जारी केली. (जोडलेल्या

अंकटच्या बलम १९ च्या पोट-बलम (४) नुसार, कुन्हा प्रतिवादींना खालीलप्रमणे निर्देश देण्यत येत आहेत. 01 विनती केलेल्या अनुतोषाना प्रमुखे का देऊ नये त्याची सम्साच्या बागवणीच्या तीस दिवसात कारणे

पुळ अर्जाच्या अनु. इ.. ३ए अतर्गत अर्जदासनी विनिर्दिष्ट बेलेल्या पिळवली आणि पत्ताव्यतिस्वित अन्य मिळकती आणि मनाचे तपशील गाहीर करणे ;

मिळकर्तोच्या जन्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निषमल प्रलबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमाक ३ए अतर्गत गाहोर केलेल्या अशा अन्य मना आणि निष्यकर्तो च आणि तारण ननाचा व्यवहार करण्यास किया त्या निकाली का द्रण्यास तुन्हाला भण्याय करण्यात आला आहे.

(v) तुन्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी ग्रेतन्याखेरीम ज्यावर तारण हितस्वध बनवले आहेत त्या कोणत्याही नताची आणि/किया पूळ अर्जाच्या अनु. ब्रम्माक ३ए अतर्गत जाहोर किया विनिर्दिष्ट केलेल्या अन्य नता आणि <u>पिळकर्तीचे त्याच्या व्यवसायाच्या सामान्य कामकामाव्यतिरिक्त विक्री, भाडेपञ्च किया अन्य प्रकारे हस्तातरण</u>

्यवसायाच्या नियमित व्यमकाराच्या आंद्रात तरण नत्ता किया अन्य नत्ता व निव्यक्ती याच्या किसीत्त रोकड शालेल्या विक्री रक्ष्मेच हिर्दाव देण्यास तुन्ही बाधील असाल व असी विक्री रक्ष्म असा नवावर तरण हितसक्य भारणकरणाऱ्या वैक किया विज्ञीय सस्वेकडे डेवलेल्या खारणकर्य जना केली पाहिजे. कुरु।ला १०.०२.२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. लेखो निवेदन सदर करून त्याची एक प्रत अर्जदायना सदर

करण्याचे व अवंभकांसमीर हजर ग्रहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, क्सूर केन्यास, तुनच्या कैट जेगेत अर्मावर सुनावणी हो उस निष्मल दिला गाईल . माझ्या इस्ते आणि ह्या न्यायापिकरणाच्या शिक्क्य में इस्ता १७.१२.२०२० रोजी दिले.

रोप: प्रयोज्य नाही ते बनदून राबनवे

सक्स जारी करणान्य प्राधिकृत अधिकान्याची सही

स्टेट बॅक ऑफ इंडिया

कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट शाखा : इंदुस्त म नाका जवल, गर्छ, इंड. इस्टेट, प्लॉट क्र. ११/एवी, कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७, ट्रू : ०२२-४२७६२४२४, ४२४६२४६१, ४२७६२४६०, ४२४६२४६१, पॅक्स : ०२२-४२४६२४२२, ई-मेल : sai.00099@sai.ca.in

मंडळ ख म , श्री. अली अकबर स्तनसी, श्री. संजीव शाह यमी बैकेकडून त्यामी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुहल आणि व्याजाचा परतावा करण्यास कस्र आणि कर्ज नॉन परफार्मिंग ऑसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्याच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर सिलयुरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रन्शन ऑफ कायनान्त्रियल ऑसेट्स ऑण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अतर्गत सूचना त्याना जारी करण्यात आल्या होन्या. परतु त्या न बजावता परत आत्या आणि म्हणून सदर जाहीर


कर्जदार/संचालक/गहाणदारांचे नाव	सूबने बी तारीख	तारण मत्तेचा तण्ङील
कर्जदार:	80.88.8080	१) प्लॉट क्र. ७९-८९, आरएससी २,
में, फॉक्स लाईट ॲण्ड प्रीष (इंडिया) प्रा. लि.	थकीत कर्ज	एसव्हीमी नगर, सब्हें क्र. १२०,
त्तांट क. ७९-८९, आरएससी-२, एसव्हीपी नगर, सव्हें क. १२०, सीटीएस क. १३७४- गी, वसोंचा, अधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ संचालक/हमीदार: – १) श्री. अङ्गाउतीन संबेद सी-४०५, करणको-ऑप. सोसायटी, यारी रोड, अधेरी (प.), मुंबई-४०० ०५८	ह. ४,०५,०८,००९/ – १०.११.२०२० रोजी एनपीएची तारीख	सीटीएस क. १३७४-वी, वसोंवा, लोखडवाला, अधेरी (प.), मुंबई येर स्थित पाच पूर्ण फीनेश. ५ बीएवके रश्चिमरीत बगला. एक्ण प्लॉट थेत ११३१.०९ ची.पू. आणि एक्ण बाधकामित चटई थेत १९३७ ची.पू.
 श्री. ताष्मस मंडल खान सहं श्रद्धा वेत्फेअर सोसा., खोली क. २, नसीर गृही, भगतसिंग नगर २, न्यु लिंक रोड, गोरंगव (प.), मुंबई-४०० १०४ श्री. अलिअकबर स्तनसी ४-सी, फ्लंटक. ३१, ३ रा मजला, वसींवाल्ड्यु, ४ वगला, अधेरी (प.), मुंबई-४०० ०५८ ४) श्री. संजीव शाह (वसस्थ पक्ष हमीदार) फ्लंट क. १०३ सी, नेबरहुड इमारत ३, प्लॉट एवडी १, सेक्ट-२, लोखडवाला टाकनशीय, आकुर्ली रोड, कादिवली (पू.), मुंबई-४०० १०१. 		(तळ+२ स्टोर) चे समतुत्य गहाण) २) फ्लंट क. १०३ सी, नेबरह्ड इमारत ३, प्लॉट एचडी १, सेक्ट- २, लोख डवाला टाकनशीम, आकुली रोड, कादिवली (प्.), मुंबई-४०० १०१ चे समतुत्य गहाण.

सूच नेच्य। पर्यायी वज लगीकरिता पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि त्याचे संचालक / हमीदार यामां सदर सूचमा प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युप्रेटायद्वेशन अँण्ड रिकन्स्ट्रन्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस् अँण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युप्रेटी इटरेस्ट अंक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वयं सदर सूचनेच्या ६० दिवसाच्या समाधीनतर पुढील पावले उचलण्यात

''तुमचे लक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तस्तुदींकडे वेथण्यात येत आहे ज्या अंतर्गत तुम्ही जाहीर लिलावाद्वारे जनतेकडून, किंवा खाजगीरित्या दरण्यक, निविदा माम्बून तारण मरोच्या विकीकरिता सूचना प्रकाशनाच्या तारखेण्यंत फक्त थकवाकी सह एकवित बैंकेदारे उपार्जित परिकास, प्रभार, आणि खर्वाची संपूर्ण रक्रम जमा करू शकता. कृषसा ही सुद्धा सूचना ध्याची की जाहीर लिलावाहारे, जनतेकडून किंवा खाजगीरित्या दरण्यक, निविदा मागवून तारण मत्तेच्या विकीकरिता सूचनेच्या प्रकाशनापूर्वी बँकेकडे थकबाकीसह एकवित बँकेट्रारे उपाजित परिकाय, प्रधार आणि खर्वाची संपूर्ण रक्रम जमा केली नाहीत ता तुम्ही तारण मत्ता विमोचनासाठी हक्रदार राहणार नाहीत.

कर्जदार/संचालक/हमीदार बांना रजि. पोस्टाने पाठविलेल्या सूचना त्यांना प्राप्त झाल्या नसल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्मस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वयं जारी केली, मूळ सूचना प्राप्त करण्याचा सङ्घा देण्यात येत आहे.

दिनांक: १३.०१.२०२१ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बैंक ऑफ इंडिया



नोंद्रणीकृत कार्यास्म्य : ७ वा मजला , इंन्ड पलाडियम, १७५, सौएस वे ग्रेड, कालिना , साताकृक (पूर्व), पुवर्श - ४०० व्हेट, द्धा. का. १ वरेरे-१६४८ व्४८० फॉक्स का. १ वरेरे-२६५० व्हेपहे वेक्सइट : www.marico.com ई-मेल : investor@marico.com

भारतीय अतिभूती व विनिषय मडळ (सूची अनिवार्यता व विभोचन आकायकता) विनियमन, २०१५ (सेची विनियमन) च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अतर्गत बाह्यरे सूचना देण्यात येत आहे बने, अनुवर्गिक कालावधीकरिता लेखापरीक्षकच्या मर्यादित पुनरावलोकन अहवालासमवेत दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी सपलेल्या तिमाहो करिताच्या अलेखापरीक्षित स्वायो व एकदित विभीय निष्यमांकर विचारविनिमय करण्यासाठी करानीच्या सचलक पडब्बची सभा बुधवम, दि. २७ जानेवमी, २०२१ रोजी ऑडिओ - व्हेंज्यूअल साधनाच्या पाध्यपातून आयोजित बन्त्यात येत आहे.

पुर्वेल तपशिलाकरिता कृतया भेट द्यावी :

http://marico.com/india/investors/documentation

वीएसई : http://www.bs.eindia.com

व नंगनल स्टांक एक्सचेंग ऑफ इंडिया लिपिटेड http://beta.nseindia.com

मंदळाच्या आदेशाहु हे, डेमांगी यमा कंपनी सचिव व अनुपासन अधिकारी

विकाण : मुंक् दिनांक : १२ जानेवारी, २०२१



TATA COMMUNICATIONS LIMITED Regd. Office: VSB, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001

Tel.: 91 22 6659 1968 CIN No.: L64200MH1986PLC039266 Website: www.tatacommunications.com

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Tata Communications Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, January 19, 2021 through video-conferencing, to inter alia consider and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results along with the Limited Review Reports of Statutory Auditors thereon for the quarter ended December 31, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.tatacommunications.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Tata Communications Limited Sudipto Das Deputy General Manager

जाहीर सूचना

सुचना च्यावी की, सौ. फौझिया अकील कॉन्ट्रॅक्टर, फ्लॅट क्र. ३०९, ३ रा पजला, ओरवा, फूलबाई पनोर को-ऑप. हाऊ. सोसा. लि., १९२-बी, सीटीएस क्र. एफ-९३६ बी, पहिला रोड, टीपीएस IV, बांद्रा पश्चिप, पुंबई-४०० ०५० यांनी सदर फ्लॅट क्र. ३०९ हा १० डिसेंबर, २०१४ रोजी विक्रीकरिताच्या करारान्वये १) पे. लीझा वेलोझ आणि २) श्री. घीरज शेट्टी यांच्याकडून खरेदी केला होता. सदर सौ. फौझिया अकील कॉन्ट्रॅक्टर हे सदर फ्लंट क्र. ३०९ ९) मे. झैनब रमझान अली चरनीया व २) श्री. झोरीफ फिरोझ चरनीया यांना विक्री/हस्तांतर करण्यास इच्छुक आहेत. सदर फ्लॅट क्र. ३०९ च्या संदर्भातील काही जुने करार, विलेख , दस्तावेज , प्रपन्न इ. हरवले/गहाळ झाले व अधक प्रयत्नानंतरही शोधून सापडले नाहीत.

सर्व व्यक्ती ज्यांना वरील सदर फ्लंट क्र. ३०९ वर कोणताही दावा, हक्क, नापाधिकार व हितसंबंध जसे की कोणताही करार, विलेख, एपओयु, कुळवहिवाट, प्रभार, घारणाधिकार, गहाण, भाडेपट्टा, विश्वस्त, कब्जा, हस्तांतर, विक्री, अदलाबदल, भेट, वारसा, सुविधाधिकार किंवा जमी, परवाना, अंत्यदान, शेआ, निर्वाह, कोणत्याही न्यायालयीन कोर्टाचा आदेश किंवा हकूप, जंगप गहाण किंवा इतर दायित्व आणि/किंवा वरील सदा दस्तावेजाचे पूळ दा असल्यास तसे लिखित स्वश्यात निप्नस्वाक्षरीकारांना पुष्ठचर्घ दस्तावेजांसह खालील दिलेल्या पत्त्यावर या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास असे पानले जाईल की सदर फ्लंट क्र. ३०९ हा सर्व भारांपासून पुक्त आहे आणि कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर फ्लंट क्र. ३०९ चे विक्री/हस्तांतर केले जाईल व तशा व्यक्तींचे दावे किंवा आक्षेप त्यागित आणि/किंवा परित्यागित पानले जातील.

१३ जानेवारी, २०२९ रोजी

Place: Mumbai

Date: January 12, 2021

सौ. स्वाती एस. गाला सौ. हेतवी गाला पारू वकील उच्च न्यायालय गोल्ड कॉईन अपार्ट., वाकोला चर्च सपोर, सांताब्रुझ (पूर्व), पुंबई-४०० ०५५

der after gibter BOI Relationship beyond banking

ठाण (मन) शाखा, शिवाजी पथ, पीस्ट बाक्स क. ४३, एम. एच. हायस्कृत समोर, ठाणे (पश्चिम)-४०० ६०१ Z. #. ?433 662 6/ ?433 2666/ ?482 C42 ?/ २५३३ १९४२, फॅलस : २५३३ ३४०८ ई-मेल : Thane.NaviMumbai@bankofindia.com

जाडपत्र-।४ (।नयम-८(१))

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

्याअयी, मिम्मस्वाक्षरीकार बक आफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिन्युरिटायद्वेशन अंन्ड रिकन्स्ट्रनशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिन्युरिटी इंटरेस्ट ॲन्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूटस, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच। वापर करून दिनांक ०२.०३. २०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. श्रीराम गणेशरम सोमवानिया, श्रीम. विमला सोमवानिया, श्री. अजय श्रीराम सोनवानिया ज्यांचा पता येथे ए-१३०७-१३०८, गोत्फ स्कापे, सबी इस्टेट, साधन ट्रॉम्बे रोड, चेब्र, मुंबई-४०० ०७१ यांस मुचनेतील नम्द्र रक्तम म्हणजेच रु. ६४,४५,७८८.०८ (रुपसे बीसष्ट लाख पंचेबाळीस हजार सातशे अट्ट्याऐशी आणि पैसे आठ मात्र + न लाव लेले च्याज) परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारश्चेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते.

रकमेची परतपेड करण्यास कर्जदार असमर्थ ठात्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की, जिम्मस्व क्षरीकारांमी खाली वर्णन करण्यात आलेत्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदास करण्यात आलेत्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १५ च्या पोटकलम (४) सङ्घाचता सिनयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) हत्स १००१ च्या नियम ८ अन्वये ०८ जानेवारी, २०२१ रोजी घेतला

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सद्य मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बैंक ऑफ इंडिया यांस रु. ६४,४५,७८८.०८ (रुपये चीसष्ट लाख पंचेचाळीस हजार सातशे अट्टचाऐशी आणि

पैसे आठ मात्र + न लावलेले व्याज) साठी भाराअधीन रहीत. तारण म तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तस्तुद्वीनवये कर्जद्वारांचे लक्ष वेधण्यात येते.

श्री. श्रीराम गणेशराम स्रोनवानिया मात्कीच्या स्थावर मेळकरीचे वर्णन प्लॉट क. ५७५ आणि ५७६, सीटीएस क. १६३३/बी, सी, डी १ ते डी ५, ई येथे फ्लंट क. ए-१३०७-१३०८ समाविष्ट बेसमेट पार्किंग क. ५४ आणि ५५, गोल्फ स्काम, सनी इस्टेट, सायन-ट्रॉम्बे रोड [व्ही. एस. पुरव मार्ग), चेब्र, मुंबई-४०० ०७१ सह त्यावर ठपे रचना/असलेली इमारत च्या समाविष्ट

> (संजयकुमार श्रीवास्तव) प्राथिकृत अधिकारी, बंक ऑफ इंडिया

> > ASPIRE

७०० पंजाब नेशनल बेंक punjab national bank

सकल सास्त्रा सेटर, मुंबडु शहर : #१८१-ए१, १८ वा मजला, ई विग, आ मेकर टॉवर्स, कफ परेड, मुंबई - ४०० ००५,

द्: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, इमेल : cs6041@pnb.co.in कल्ला स्वना

ज्याअर्थी, फंजाब नेंशन ल बैंकेचे प्रधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटाययेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिन्युफ्टी इंटरेस्ट ॲन्ट, २००२ अन्वये आणि सिनयुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्स मेंट) रुतस, २००२ वा नियम ३ सहवावता कलाम १३ अन्वये प्रदान केलेत्य श कींचा वापर करून ०४. ०९. २०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. गणेश राजकुमा बीधरी आणि श्रीम. सरस्वती गणेश बीधरी यांना मुवनेमध्ये नमूद केलेली ३१.०८.२०१९ रोजीसची थकनाकी रक्षम क. १९,७८,४००,००/ - (कपये एकोणीस लाख अठठघात्रतर तजार बाखों मात्र) ही सुबना प्राप्त झाटयाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत बुकती करण्यास संगितले

कर्जदार बांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस बाद्वारे सूचना देण्यात बेते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३ व्या पोटकमल (४) सहया वता सिक्युरीटी इंटरेस्ट (एरफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वयं ११ जानेवारी, २०२१ रोजी यात बाखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कबजा घेतलेला आहे.

तारण मतेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तस्तुदी अन्यये कर्जदार/ हमीदार/ गहाणदारांचे लक्ष येथले जाते.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदस्ह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदाह मिळकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार हा पंजाब नेशनल बेंकेच्या रक्त्म रू. १९,७८,४००.००/ – आणि त्यावरील व्यावाच्या अधीन राहील स्थायर मिळकतीचे वर्णन

फ्लंट क. बी/४०४, ४ था मजला, बी विंग, एव्हेन्यु - ए३ (बी) बवराज पंराडाईस नावे ज्ञात अगरवाल लाईफस्टाईल ववळ, रूस्तमजी ग्लोबल सिटी, विरार परिवेग, गाव - डॉगरे, तालुका वसई जित्हा पालघर - ४०१३०३.

दिनांका : ११.०१.२०२१ एस. ए. वासनिक, प्राधिकृत अधिकारी

फंजाब नॅशनला बँका

मोतीलाल ऑस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

ठिकाणः मुंबई

अस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड

इं-मेल : infa@anfa.com मीआयए : यु६५९२३एणएच२०१३पीएलसी२४८७४१

कञ्जा सूचना (स्थावर मिळकताकारता) ज्याअर्थो, निम्मस्वालरीकायनी अस्पायर होम कायनाभ्म काँपोरेशन लिमिटेडचे प्रार्थकृत अधिकारी या नात्यने सिक्युरिटायहेशम अन्त किन्स्ट्रकान ऑफ फायनान्शिय

२००२ च्या स्त ३ अन्वये प्रदान करण्यात आतेलया अधिकाराचा वापर करून अत्येक खात्यासभीर दिलेल्या तारखेस मागणी सूचा। जारी करून सर्वधित कर्जदाराना त्याच्या नावास भेर नमूद करण्यात आतेलया रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्रात्नीच्या तारखेगासून ६० दिवसाच्या आत करण्यास सागितते होते. मागणी सूचनेमध्ये नमूट करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जद्वरानी कसूर केली आहे. याद्वरे कर्जद्वर आणि सर्वसाधारण जनतेला सूचना टेण्यात येते की निम्मस्वाथरीका गर्नी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर उल्सवा उल ८ अन्वये त्याना प्रदान करण्यात आलेल्या अधिका गचा वापर करून वरील वर्णन केलेल्या

अंबेटब् अन्ड एन्लोबिये ऑफ बिक्युरिटी इटोस्ट अंक्ट, २००२ अनुपालन नियम ८(१) ऑफअनक्ये आणि कलम १३(१२) बहुवाचता बिक्युरिटी इटोस्ट (एन्लोबियेट) रूल्ब

मिळकर्ती च त्याच्या प्रत्येक खात्या समोर नमूट केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता याना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील २म्ट्र मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा ऑस्पायर होम फायनान्स कॉ पेरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमूट करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन गहील.

तारण मन्तरचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबधात ॲक्टच्या कल म १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्युंकडे कर्जद्राराचे लक्ष वेधण्यात येत आहे कर्ण करारकः/कर्णदार/ मागणी सूचनेची गडाण मिळकती/तीचे वर्णन सह-कर्षदार/हमीदार यांची नावे पेतत्य । सी तारीख आणि स्वकम तार एक एलएकसपीएएन००४१६-१७००४१६५१ 92-09-7099 ०७-०१-२०२१ । घर क. ५३०, शाकंड ०१ अवर वली अर धुंदारे वाख वनवेल, वरशिनाथ भारती सिनारे आणि रोषीस र. रायगत, नवी -मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०६ अनिता कारिमाध सिनारे 2456360/-78-05-7079 ०७-०१-२०२१ प्रलंट क्र. ०३, तळमञला, नितीन अपार्टमेंट, जी/पी मिळकत एलएकसपीएएन००३१६-१७००३२१३१ नागा रोडी खावले आणि रोजीस र. क्र. ४१८, पनवेल, नवी-मुंबई, महाराष्ट्र - ४०१२०६ अनुष्ठाया नागा खावले 2739044/-एलएकसपीएएन००२१४-१५००००१७६ 74-40-5086 ०७-०१-२०२१ क्लंट क. ००१, तळमणला, राम निवास वी विंग घर क. ७३, नंदा निलेश खोपकर रोषीस र. आकुट्यी, पनवेल , रायगत्र, महाराष्ट्र - ४१०२०६ 1965 3 SOF / -एलएक्स क्वेआयआर००११६-१७००२७८३४ २१-०९-२०१७ ०८-०१-२०२१ फलंट क. ४०९, ४ था समला, ए विंग, साईयुमा, सर्व्हे क. ४९, वितीय क्यांट्य कांध्य आणि रोजीस र हिस्सा क. १८ए, कळबीली, सयगड, कळबीली पीलिस स्टेशन वैशाली नितीन गाधव 7388986/-रायगञ्ज, महाराष्ट्र ४१०२०६. एलएक्सपीएएन००११४-१५०००३५४७ 75-02-7099 95-6-50-50 पलंट क्र. ४०४, ४ था समला , साई दर्शन, प्लॉट क्र. ७४, सेक्टर रोषीस र. २/ए, करताते, पनवेल , नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०६ प्रियंक्स प्रशांत करवळे 7095925/-०९-०१-२०२१ फलंट क. ४०२, ४ था मजला, साईलिला, पर क. २, लंड क. ६ एलएक्सक्रीआयआर००११५-१६००२०४३१ 78-02-7074 शलाक्य वैभव भगत आणि रोषीस र. ३२, दिवे गाव, नवी मुंबई, जियंका रेस्टारंट मवळ, नवी-मुंबई, ਕੈਮਕ ਕਲਨ ਮਾਮਨ 7042439/-শহারত্ব - ২০০৬০১ एलएकसपीएएन००३१६-१७००४६७५१ 29-05-7092 पलंट क. ००१, सब्हें क. १५, हिस्सा क. ६(पी), तब्ब्सजला, मोह, मुकीम अन्सारी आणि कौसर कॉम्प्लेक्स -२, बी विंग, महापोली, भिवंडी, हिस रोषीस र. शबाना मोह. मुकीम अन्सारी 9409944/-राळेजवळ, ठाणे, महाग्रष्ट ४०१२०४ ०९-०१-२०२१ पलंट क. ३०३, ३ रा मजला, एच विंग, वरीवर कॉम्प्लेक्स २, एलएकसपीएएन००३१६-१७००४५४१३ 78-03-7092 सर्व्हें क. १५, हिस्सा क्र. ६ वी ए मीजे, महावीली, ता. भिवंडी सियमुद्दीन मोईनद्दीन अन्सारी आणि रोषीस र. समिना सियम्हीन अन्सारी जिल्हा ठाणे, भिवंडी, ठाणे महाराष्ट्र - ४०१२०४ 2339955/-०९-०१-२०२१ वाब मानकेली ता. भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील नवीन एलएक्सटीआयटी ००४१६-१७००३३३०३ 29-04-7092 नतारा अरुककलखानी आणि सर्व्हे क. ७७, हिस्सा क. ६, (गुना एस क. ११२, एव क. ६) रोषीस र. धारक जिम्मी करील खुशी ऑर्चिड, अशी डात इमारतीच्या ३ ऱ्या नुरमञ्जन अश्यक लखानी 440732/-

ठिकाण : महसाष्ट तारीख : १३.०१.२०२१ षाचांतरामध्ये दृटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य थरण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी (अंस्पाबर होम फाबनान्स कॉपोरेशन लि.

कॅनरा बैंक खात्याचा 📑 इं-लिलाबाकरीता

प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बैंक

केनरा बैंक Canara Bank

कर्जदार आणि

थकीत

विभागीय कार्यालय-।।, नॉर्थ पुंबई, प्रभादेवी २ रा पजला, कोहिनूर बिल्डिंग, वीर सावस्कर पार्ग, श्री सिद्धिविनायक पंदीरासपोर, प्रभादेवी, पुंबई-४०० ०२५ द्र क्र.:११-२२-२४३१३५२८

ई-लिलाव विक्री सूचना

मजलयावरील स्थित फ्लंट क्र. ३०२.

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्सपेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेंट) रूलस, २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकान्वये स्थावर पिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना

सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत. ज्यांचा कब्जा कैनरा बॅकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या तेथे नमूद आमच्या विविध शाखेच्या थकीत येथील खालील वर्णिलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी २९.०१.२०२१ रोजी स. ११.०० ते द् १२.०० दरम्यान ''जे आहे जसे आहे" आणि ''जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत सकम २७.०१.२०२१ रोजी किंवा पूर्वी (सार्थ: ५.०० पर्यंत) जमा करावी. मिळकतीचे निरीक्षण १९.०१.२०२१ वा २५.०१.२०२१ रोजी सं. १०.३० ते सार्थ: ५.०० दरम्यान प्राधिकृत अधिकान्यांकडे आगाऊ वेळ ठरवून करता येईल.

राखीब किंमत आणि

गाखेचा नाव आणि

तारणाचा तपणील

蘇.	हमीदाराचे नाव	रक्कम	नाव	W. C.	इसरा अनामत रक्कम (इअर)	संपर्क तपशील	तपर्गाल	एकूण रक्तम(लाखांत)
ξ.	संजय मेडिकल्स, (प्रोप्रायटर-श्री. संजय हंगडे) पत्ता: खांली क. २, २ ग मजला, साई दर्शन सीएचएस लिमिटेड, पर्यंजपे 'बी'' स्कीम, ग्रंड क. ३, ह्युमन ग्रंड, विलंपाल (प्), मुंबई- ४०००५७, आणि श्री. संजय हंगडे येथे: पलेटक. बी-१५, साम्य दर्शन, कार्टर ग्रंड, खार (प.), मुंबई- ४०००५२, शाखा: पाली हिल(१५०१८)	रु. १,५२,९५,२७०.६०/- अधिक ०१.०७.२०२० पासून त्यावगील पुढील व्यान आणि अन्य कायदेशीर प्रभार	श्री . संजय हेडगे	खांली क. २, २ ग म जला, साई दर्शन सीएचएस लिमिटंड, पर्यंजपे ''बी'' स्कीम, ग्रंड क. ३, ह्युमान रोड, बिलंपालें (पू.), मुंबई-४०००५७.	राखीव किंमत: र. ३३,३०,०००/- इसरा अनामत स्क्कम: र. ३,३३,०००/-	धी. मीरभ बमां, चीफ मेंन्जर, पाली हिल शाखा, दुर. क. ०२२- २६४८ ०५५७, मांबा. क. +९१ ९९६९००२७४३/ +९१ ८७५५६८०/ +९१ ८७५८६८०८०० -९१	स्रातं क्र.: ५०१८३१००००००२८, पाली हिल मुंबई शास्त्रा, आयएमएससी कंग्ड: एसवायएमबी०००५०१८	\$\$.\$#
₹.	मे. सफाव्य कार अढिओ असेसरीज प्रांप्रा. श्री. रेहान अत्तारचंद भान पत्ताः गॅरेन क. १६, तळ मजला, निवास लक्ष्मण, केनय केक समार, सायन, मुंबई, महायम्द्र – ४००० ५७, आणि श्री. रेहान अत्तारचंद भान पत्ताः फलेंट क. ५०२, न्यू विश्वास २२, जाँय हास्पिटल मागे, संध् गार्डन जवळ, चेंब्र पूर्व, मुंबई-४०००७१, शास्त्राः चेंब्र पूर्व (१५००९)	रः. १,३५,७५,३९४.८८/- अधिक ०१.०७.२०२० पास्न त्यावरील पुढील व्याज आणि अन्य कायदेशीर प्रभार	श्री . रेहान अत्तारचंद भान	गोडाउन/गाव्य क. ११६, पहिला मजता, बिल्डिंग क. एफ-८ (ए-१६), प्रेरणा कॉम्प्लंब्स, सव्हें क. २८, हिस्सा क. १, गाव बाल, ग्रामपंचायत बाल, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे रहार अत्तरसंद भार यांच्या मालकीचे	राखीव किंमतः रु. २९,१६,०००/- इअर स्क्कमः रु. २,९१,६००/-	धी. प्रमादे बारोट, चीफ मेरे तर, चेंबुर मुंबई शास्त्रा ट्रूर. क ०२२ - २५२ २४६९१ / २५२२४६२७, मोबा. क. ४९१ ८७५८२९२०३७ ४९१	स्रातं क्र.: ५००९३१७०००००१०, केनग्र बैंक, चेंब्रु मुंबर्र शास्त्रा, आयएफएससी कंउ: एसवायएमवी ०००५००९	२६.१६
3.	झोया इंटरनॅगनल स्रौ. अयेशा जावंद लांजेकर स्रौ. न्यूजहान फकीर मोहमद शंख स्पेगलाइंडड एमएमइं गाखा, गोरंगाव (१५०१७)	रु. ४५४३०६४९.५२ अधिक २०.०८.२०२० पासून त्यावगील पुढील व्यान आणि अन्य कायदेशीर प्रभार	सी. अयंशा जावंद लांजेकर सी. न्यूजहार फकीर मोहमद शिख	री हाउन्स क. आरएचबी ११, सी. अयंशा जावंद लांजेकर, संटेलाईट पार्क, री हाउन्स सीएचएसएल, जीसीसी क्लब जवळ, हटकेश, मिर्ग रोड (ए), उग्लेश-११०७	राखीव किंमतः रु. ७४,६३,०००/- इअर स्कमः रु. ७,४६,३००/-	धी. नंदिकियोर कामकर चीफ मेर्ने जर, गॉरंगव पूर्व उद्यानी मित्र शास्त्रा टूर. क्र ०२२- २६८६४९०४, मोबा. क्र. ९०२९२४६९०९	स्रातं क्र.: ५०१७३१७०००००१०, केनग्र बंक गरेगाव पूर्व शास्त्रा आयएफएससी काँउ: एसवायएमबी ०००५०१७	७ ४.६३
8.	द्गाया इंटप्लेशनल सी. अयेशा जावेद लांजेकर सी. न्यूजहान फकीर मोहमद शंख स्पेजलाइंड्रेड एमएमइं जाखा, गोरंगाव (१५०१७)	रु. ४५४३०६४९.५२ अधिक २०.०८.२०२० पासून त्यावरील पुढील व्यान आणि अन्य कायट्शीर प्रभार	सी. अयंशा जावंद लांजेकर सी. न्युजहान फकीर मोहमद शंख	दुकान क. ४, सी. न्यु गहान फकीर मोहमद शेख, तळ मजला, ए विंग, ओम साई-१, सीएचएसएल, इगणी वेकरी जवळ आणि मोहम्मदी मस्जिद मागे, नया नगर, मिरा गेंड (पू), ठाणे ४०११०७.	राखीव किंमतः रु. २९,५०,०००/- इअर स्क्कमः रु. २,९५,०००/-	धी. नंदक्किगोर कामकर चीफ मेर्ने तर, गॉरंगाव पूर्व उद्यानी मित्र शास्त्रा दुर. क ०२२- २६८६४९०४, मोबा. क. ९०२९२४६९०९	स्रातं क्र.: ५०१७३१७०००००१०, केनग्र बैक गरिगाव पूर्व शास्त्रा आयएमएससी क्षेत्र: एसवायएमवी ०००५०१७	28.40
4 .	विशाला मी गंभीर स्पेत्रलाहंद्वेढ एसएमहं जाखा, गॉरंगाव (१५०१७)	रः. ३६,६०,०१३.०५ अधिक १३.११.२०२० पासुन त्यावरील पुढील व्याज आणि अन्य कायदेशीर प्रभार	विशाला सी गंभीर	फलेट क. ६६/बी, ६ वा मजला, बी विंग, बिल्डिंग नाव "मनाली क. २ को - ऑपरेटिक्ट हाऊसिंग सांसायटी लिमिटंड" एसबी आय एक्स्प्राईस नगर शास्त्रेजवळ, इनामदार लंआऊट, लिकिंग गंड लगत, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४.	राखीव किंमत : रु. ५८,९३,०००/- इअर स्क्कम: रु. ५,८९,३००/-	धी. नंदिकिणोर कामकर चीफ मेरे जर, गोरंगव पूर्व उद्यानी मित्र शास्त्रा दूर. क ०२२- २६८६४९०४, गोवा. क. ९०२९२४६९०९	स्रातं क्र.: ५०१७३१७०००००१०, केनग्र बेक गोरंगाव पूर्व शास्त्रा आयएफएससी को ड: एसवायएमबी ०००५०१७	94. 9 3
€.	मुभाषचंद्र विश्वकर्मा स्पेगलाइंड्रड एमएमइं गाखा, मर्गळ (१५०३२)	रः. २१,००,८५१,५५ अधिक ०१.१०,२०२० पास्न त्यावरील पुढील व्यान आणि अन्य कायदेशीर प्रभार	सुभाषचंद्र विश्वकर्मा	फ्लैंट क. ३०२, ३ रा मजला, अंबोजी अपार्टमेंट सीएवएस लि., घर क. ३३६, गाव आचोळ, नालासांपाग पूर्व, खणे	राखीव किंमतः रु. १९,५०,०००/- इअर स्करमः रु. १,९५,०००/-	धी. सतमिंद्र सिंग, बांच इन्चार्न, मरोळ शाखा, दूर. ०२२- २२६८७०४१/७१५४, मोबा. ९९६९००२७३४	स्रातं कः: ५०३२३१७००००१२७, केनग्र बौक गरांळ शास्त्रा आयएफएससी काउ: एसवायएमवी०००५०३२	१६.५०

विकीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया केंनरा बैंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या ई- लिलाव लिंक चा संदर्भ घ्यावा, तसेच तुम्ही वरील सूचीमध्ये दिलेल्या तपशिलानुसार व्यक्तीना किंवा मे. कॅनबॅक कॉम्प्युटर सर्व्हिसेस लि. मल्लेश्वरम, बंगलुर ५६०००३ यांना संपर्क करू शकता. संपर्क क. ९४८०६९१७७७, ८८८०५३११६५, हंमेल पत्ता eauction@ccsl.co.in.

दिनांक - १३/०१/२०२१

विकाण - पुंबई

मिळकरीचे सर्व ते भाग आणि विभाग.) दिनांक : ०८.०१.२०२१ स्थळ : ठाणे

पागणा स्वना चना यादारे देण्यात येते की, खालील कजदार/प्राप्रायटर/हमीदार म. फाउस लाइट अण्ड प्रिष (इंडिया) प्रा. लि., श्री. अञ्चाउतीन संयद, श्री. तापस

दारांचे नाव	सूबने बी तारीख	तारण मत्तेवा तक्शील
	80.88.2020	१) प्लॉट क. ७९-८९, आरएससी २,
	थकीत कर्ज	एसव्हीपी नगर, सव्हें क्र. १२०,
व्लें क. १२०, सीटीएस क. १३७४-	ह. ४,०५,०८,००९/- १०.११.२०२०	सीटीएस क. १३७४-वी, वसोंवा, लोख डवाला, अधेरी (प.), मुंबई र स्थित पाच पूर्ण फर्निश, ५ वीएव के
ोरी (प.), मुबई-४०० ०५८	रोजी एनपीएची तारीख	रहिवासीत बगला. एक्ण प्लॉट थे: ११३१.०९ ची.फ्. आणि एक्ण बाधकामित चटई क्षेत्र २९३७ ची.प
ी, भगतसिंग नगर २, न्यु लिंक रोड,	26.90.09	(तळ+२ स्टोर) चे समतुत्य गहाण २) पत्तंट क्र. १०३ सी, नेबरहुउ दमारत ३, प्लॉट एचडी १, सेक्ट- २,
ाला, अधेरी (प.), मुबई-४०० ०५८		लोख उवाला टाकनशीम, आकुर्ती रोड, कादिवली (प्.), मुंबई-४००
, सेक्ट - २, लोख उवाला टाकनरापि,		१०१ चे समतुत्य गहाण.

अ.